



12th March 2025

The Secretary
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street, Mumbai – 400 001
Scrip Code: 500674

The Secretary
The National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, 5th Floor
Plot No. C-1, Block G,
Bandra Kurla Complex, Bandra East
Mumbai – 400 051
Symbol: SANOFI

Sub: Newspaper advertisement of Notice to shareholders whose share(s) are liable to be transferred to Investor Education and Protection Fund (“IEPF”)

Dear Sir / Madam,

Please find enclosed herewith copies of newspaper advertisement published on 12th March 2025 in the following newspapers:

1. Business Standard (English)
2. Sakal (Marathi)

The above notice is for shareholders who have not claimed their dividend(s) for seven consecutive years or more and consequently whose share(s) are liable for transfer to the IEPF as per Section 124(6) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 notified by the Ministry of Corporate Affairs and subsequent amendment(s) from time to time.

Kindly take the above information on record.

Thanking You

For **Sanofi India Limited**

Rachid Ayari
Whole-time Director and Chief Financial Officer
DIN: 10408699

MANGALAM INDUSTRIAL FINANCE LIMITED
 CIN : L65993WB1983PLC035815
 Regd. Off. : Old Nimta Road, Nandan Nagar, Belghoria, Kolkata-700083, WB, India.
 Corp. Off. : Hall No.-1, M R Icon, Next To Milestone Vasna Bhayli Road,
 Vadodara-391410, Gujarat, India, Tel : +91 7203948909
 Email : compliance@milindia.com; Website : www.milindia.com

NOTICE OF POSTAL BALLOT & REMOTE E-VOTING INFORMATION TO MEMBERS

The Members of Mangalam Industrial Finance Limited ("the Company") are hereby informed that pursuant to Section 108 and Section 110 of the Companies Act, 2013 ("Act") read with Rule 20 and Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("Rules"), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") and other applicable provisions of the Act and the Rules, Secretarial Standard on General Meetings ("SS-2") issued by the Institute of Company Secretaries of India, General Circular Nos. 09/2024 dated 19th September, 2024 read with earlier Circulars, issued by the Ministry of Corporate Affairs in this regard ("MCA Circulars"), SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CFD/PoD-2/PIR/2024/133 dated 03rd October, 2024 read with earlier Circulars issued by SEBI (together "SEBI Circulars"), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof for the time being in force and as amended from time to time) the Company seeks the approval of the Members through Postal Ballot for the Special Business by way of Ordinary Resolution, as set out in the Postal Ballot Notice dated Monday, 10th March, 2025 along with the Explanatory Statement ("the Notice"), by way of electronic (email) means (i.e. remote e-voting) only.

This dispatch of Notice through email has been completed on Tuesday, 11th March, 2025 to those Members whose names appear in the Register of Members/List of Beneficiary Owners as received from the National Securities Depository Limited ("NSDL") and Central Depository Services (India) Limited ("CDSL") as on Friday, 07th March, 2025 ("cut-off date") and who have registered their email address with the Company/RTA/Depositories. Physical copies of the Notice along with Postal Ballot forms and pre-paid business reply envelopes are not being sent to Members for this postal ballot in line with the exemption provided in the MCA Circulars.

Accordingly, the Shareholders are required to communicate their assent or dissent through the remote- e-voting system only. A person who is not a Member as on the cut-off date should treat the Notice for information purpose only.

This Notice along with the instructions for remote e-voting is also available on the Company's website at www.milindia.com, website of the Stock Exchange viz. BSE Limited at www.bseindia.com, respectively and on the website of the National Securities Depository Limited ("NSDL") at voting@nsdl.co.in. Shareholders who have not received the said Postal Ballot Notice may download the same from the above mentioned websites. Members who have not registered their email ID are requested to register the same in the following manner:

a) Members holding Shares in physical mode and who have not registered/updated their email ID with the Company are requested to register/Update their email ID with Purva Shareistry (India) Private Limited on <https://www.purvashare.com/email-and-phone-updation/> or mail.

b) Members holding Shares in dematerialized mode are requested to register/Update their email ID with the relevant Depositories Participants with whom they maintain their demat account(s).

The Company has appointed NSDL for facilitating remote e-voting to enable the Shareholders to cast their votes electronically. Voting Rights shall be reckoned on the basis of paid-up value of Shares registered in the name of the Member(s) as on cut-off date and any person who is not a Member as on that date should treat the Notice for information purpose only.

The Facility to exercise vote on the Notice by remote voting, will be available for the following period:

Commencement of e-voting	From Thursday, 13th March, 2025 (9:00 A.M. IST)
End of e-voting	To Friday, 11th April, 2025 (5:00 P.M. IST)

During this period, Members of the Company holding Equity Shares either in physical form or in dematerialization form as on cut-off date i.e. Friday, 07th March, 2025 shall cast their vote electronically. E-voting shall not be allowed after Friday, 11th April, 2025. The e-voting module shall be disabled by the NSDL for e-voting thereunder.

The result of the Postal Ballot/ E-voting shall be declared within two (2) working days from the conclusion of remote e-voting and the same, along with the Scrutinizer Report, these results will also be displayed along with Scrutinizer's report hosted on website of the Company (www.milindia.com) and on the website of Stock Exchange BSE limited at www.bseindia.com and website of the NSDL (voting@nsdl.co.in) and at the registered office of the Company.

In case of any query relating to e-voting, Members may refer Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on : 022-48867000 and 022-24997000 or send a request to Mr. Pritam Dutta, Senior Manager at pritamd@nsdl.com. Members are requested to carefully read all the notes set out in the Notice and in particular manner of casting vote through remote e-voting.

By Order of the Board
 For Mangalam Industrial Finance Limited
 Sd/-
 Samoil Akilbhal Lokhandwala
 Company Secretary and Compliance Officer
 M.No : A73225

Place : Vadodara
 Date : 12th March, 2025

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL DIVISION BENCH-I, CHENNAI
CP (CAA)/5(CHE)/2025
CONNECTED WITH CA (CAA)/46(CHE)/2024
 In the matter of the Companies Act, 2013 (18 of 2013)
 AND
 In the matter of Section 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013
 AND
 In the matter of Scheme of Arrangement (Demerger) between Annur Annamalai Spinning Mills Private Limited and Annur Annamalai Spintex Private Limited
 Annur Annamalai Spintex Private Limited a Company incorporated under the Companies Act, 2013, having its Registered Office at No 3/135-1, Odderpalayam Village, Kovai Road, Annur, Coimbatore-641653, Tamilnadu Represented by its Managing Director - Mr. A P Rangasamy
Petitioner/Resulting Company/ Transferee Company

NOTICE OF HEARING OF PETITION

Take Notice that a Petition under Section(s) 230 to 232 of the Companies Act, 2013 for sanctioning the Scheme of Arrangement (Demerger) between Annur Annamalai Spinning Mills Private Limited and Annur Annamalai Spintex Private Limited, presented by the Petitioner/Resulting Company/Transferee Company on 5th January 2025 was admitted on 5th February 2025 by the Honourable National Company Law Tribunal, Bench at Chennai ("Hon'ble Tribunal") and the said Petition is fixed for hearing before the Hon'ble Tribunal on Wednesday, 2nd April 2025

Any person who seeks to oppose the Petition at the hearing, should submit an affidavit with the grounds of opposition in form of representation before the Hon'ble Tribunal and give a copy of thereof in writing either to the Petitioner Company or their Authorised Representative so as to reach not later than two days before the date fixed for the hearing of the Petition and appear in person or by his Advocate. A copy of the Petition will be furnished to any person requiring the same on payment of the prescribed charges for the same.

Sd/-MR THIAGARAJAN
 Authorised Representative C-18, United Nagar,
 Veerakeralam Post, Coimbatore-641007

Dated: 12.03.2025

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL DIVISION BENCH (COURT-1), CHENNAI
CP (CAA)/4(CHE)/2025
CONNECTED WITH CA (CAA)/45(CHE)/2024
 In the matter of the Companies Act, 2013 (18 of 2013)
 AND
 In the matter of Section 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013
 AND
 In the matter of Scheme of Arrangement (Demerger) between Annur Annamalai Spinning Mills Private Limited and Annur Annamalai Spintex Private Limited
 Annur Annamalai Spinning Mills Private Limited a Company incorporated under the Companies Act, 1956, having its Registered Office at No 3/135-1, Kovai Road, Annur, Coimbatore-641653, Tamilnadu Represented by its Managing Director - Mr. A P Rangasamy
Petitioner/Demerger Company/ Transferor Company

NOTICE OF HEARING OF PETITION

Take Notice that a Petition under Section(s) 230 to 232 of the Companies Act, 2013 for sanctioning the Scheme of Arrangement (Demerger) between Annur Annamalai Spinning Mills Private Limited and Annur Annamalai Spintex Private Limited, presented by the Petitioner/Demerger Company/Transferor Company on 5th January 2025 was admitted on 5th February 2025 by the Honourable National Company Law Tribunal, Bench at Chennai ("Hon'ble Tribunal") and the said Petition is fixed for hearing before the Hon'ble Tribunal on Wednesday, 2nd April 2025

Any person who seeks to oppose the Petition at the hearing, should submit an affidavit with the grounds of opposition in form of representation before the Hon'ble Tribunal and give a copy of thereof in writing either to the Petitioner Company or their Authorised Representative so as to reach not later than two days before the date fixed for the hearing of the Petition and appear in person or by his Advocate. A copy of the Petition will be furnished to any person requiring the same on payment of the prescribed charges for the same.

Sd/-MR THIAGARAJAN
 Authorised Representative C-18, United Nagar,
 Veerakeralam Post, Coimbatore-641007

Dated: 12.03.2025

UTTAR PRADESH STATE ROAD TRANSPORT CORPORATION
 Parivahan Bhavan, Mahatma Gandhi Marg, Lucknow - 226001, (UP)
 (Fax & Tel No: 0522-2623578 ask for extension)

No. 37 CTS/25-523 CTS/2025 Dated : 10 March, 2025

e-TENDER NOTICE
FOR RELEASING THROUGH News Paper,

U.P. State Road Transport Corporation (U.P.S.R.T.C.) is inviting E-tenders from Printing Presses for the printing and supply of THERMAL PAPER ROLLS for use in its Electronic Ticketing Machines (ETMs). Prescribed tender forms containing all relevant details, terms and conditions can be downloaded from website of Govt. e-portal etender.up.nic.in

Name of Items	Availability of e-tender on e-Portal	Opening of e-Tender Document
THE PRINTING AND SUPPLY OF THERMAL PAPER ROLLS FOR USE IN ELECTRONIC TICKETING MACHINES OF UPSRTC	w.e.f. 21.03.2025 to 21.04.2025 up to 15:00 Hrs.	21.04.2025 at 16:00 Hrs

Detailed Bill of quantity, eligibility for participating in tender, other terms and conditions of the tender and calendar/timing of the tender may be seen on Govt. e-portal etender.up.nic.in.
 Please do visit etender.up.nic.in from time to time before last date of submission of tender for any possible amendment/compendium/addendum.
 For any query/clarification regarding submission of e-tender vendors may call on following helpline numbers of NIC:-
 (1) 0522-2286808 (2) 0522-2286809 (3) 0522-4130303
 (4) 0522-2298813 (5) 09956658579

FINANCE CONTROLLER
UPSRTC

RAMA PHOSPHATES LIMITED
 Corporate Identification No.: L24110MH1984PLC033917
 Regd. Office: 51/52, Free Press House, Nariman Point, Mumbai-400 021
 Tel.No.: (91-22) 2283 3355/2283 4182
 Email: compliance@ramaphosphates.com
 Website: www.ramaphosphates.com

NOTICE OF POSTAL BALLOT AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given pursuant to the provisions of Sections 108 and 110 of the Companies Act, 2013, ('the Act'), read with Rule 20 and Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('SEBI Listing Regulations') read with the General Circular Nos. 14/2020 dated 8th April, 2020, 17/2020 dated 13th April, 2020, 22/2020 dated 15th June, 2020, 33/2020 dated 28th September, 2020, 39/2020 dated 31st December, 2020, 10/2021 dated 23rd June, 2021, 20/2021 dated 8th December, 2021, 02/2022 dated 5th May, 2022, 10/2022 dated 28th December, 2022 and the latest one being General Circular No. 9/2023 dated 25th September, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA Circulars') and Secretarial Standard on General Meetings issued by Institute of Company Secretaries of India ('SS-2') any other applicable law, rules and regulations (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof, for the time being in force and as amended from time to time), the Company seeks the approval of the Members for the following special resolutions as set out in the postal ballot notice dated February 13, 2025 along with the explanatory statement by way of electronic means (i.e. remote e-voting) only -

Sr. No.	Descriptions of Special Resolutions
1.	Re-appointment of Mr. Pushpangadan Mangari (DIN - 01667572) as an Independent Director of the Company
2.	Re-appointment of Mr. Brij Lal Khanna (DIN - 00841927) as an Independent Director of the Company
3.	Re-appointment of Mr. Haresh D. Ramsinghani (DIN 00035416) as the Chairman and Managing Director of the Company

Pursuant to the MCA Circulars, the Company has completed the dispatch of electronic copies of the Postal Ballot Notice along with the explanatory statement on Tuesday, March 11, 2025, through electronic mode to those members whose e-mail IDs are registered with the Company / Depository Participant(s) as on Thursday, March 6, 2025 ('Cut-off Date').

The said Notice is also available on the website of the Company at www.ramaphosphates.com, website of the Stock Exchanges i.e. BSE Limited and the National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively and on the website of CDSL at www.evotingindia.com.

Members are requested to provide their assent or dissent through e-voting only. The Company has availed the services of Central Depository Services (India) Limited ('CDSL') for facilitating e-voting to enable the Shareholders to cast their votes electronically. The detailed procedure for e-voting is enumerated in the Notes to the Postal Ballot Notice.

The details and dates regarding the e-voting are as under:

Cut-off Date	Thursday, 6th March, 2025
EVSN	250307007
Commencement of e-voting	Monday, 17th March, 2025, at 9.00 A.M. (IST)
Conclusion of e-voting	Tuesday, 15th April, 2025 at 5.00 P.M. (IST)

The remote e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter.

The Board of Directors of the Company has appointed Mr. Sanjay Dholakia (FCS 2655 / CP 1798), Practicing Company Secretary, to act as the Scrutinizer for conducting the Postal Ballot process, in a fair and transparent manner.

Members who have not updated their e-mail address are requested to register the same in respect of shares held by them in electronic form with the Depository through their Depository Participant and in respect of shares held in physical form by writing to the Company's RTA, M/s. MUFG Intime India Private Limited (Formerly M/s. Link Intime India Pvt. Ltd.) either by email to mt.helpdesk@linkintime.co.in or by post to C-101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083, Maharashtra.

In case of any queries / grievances, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Members and e-voting user manual available at www.evotingindia.com under help section.

All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatal Mill Compounds, N. M. Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call at toll free no. 1800 22 55 33

After completion of scrutiny of the votes cast, the Scrutinizer will submit his report to the Chairman of the Company or any other person authorised by him. The results of the Postal Ballot conducted through remote e-voting along with the Scrutinizer's Report will be made available on the website of the Company at www.ramaphosphates.com and shall also be communicated to the Stock Exchanges where the shares of the Company are listed i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively within the stipulated timelines.

For Rama Phosphates Limited
 Sd/-
 Bhavna Dev
 Company Secretary

Date : March 11, 2025
 Place : Mumbai

sanofi
SANOFI INDIA LIMITED
 Registered Office: Sanofi House, CTS. No. 117-B, L&T Business Park, Saki Vihar Road, Powai, Mumbai - 400 072.
 Corporate Identity Number: L24239MH1956PLC009794
 Tel No: +91 (22) 2803 2000 • Fax No: +91 (22) 2803 2939
 Website: www.sanofiindia.com • Email: igrcc.sil@sanofi.com

NOTICE TO SHAREHOLDERS
Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Account

Notice is hereby given in terms of requirements of Section 124(6) of Companies Act, 2013 read with the provisions of Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, (the Rules) and amendments thereof, notified by the Ministry of Corporate Affairs.

The Company is required to transfer all shares in respect of which dividend has not been paid or claimed by shareholders for seven consecutive years or more to the Demat account of the Investor Education and Protection Fund Authority.

Adhering to the various requirements set out in the Rules, the Company has sent a separate communication dated 12th March 2025 to all the Shareholders, who have not encashed the final dividend for the financial year 2017-18 and all the subsequent dividends declared and paid by the Company, which are liable to be transferred to IEPF Account as per the Rules.

Shareholders are requested to forward the requisite documents, as per the above-mentioned communication, to the Company or MUFG Intime Private Limited (Formerly Link Intime India Private Limited), Registrar & Transfer Agent ("RTA"), to claim the unclaimed/unpaid dividend amount and shares. A list of such shareholders who have not encashed their dividends for seven consecutive years and whose shares are therefore liable for transfer to the IEPF Account is available on the website of the Company at www.sanofiindia.com

In case of no valid claim in respect of equity shares is received from the shareholders, by 14th June 2025, the Company shall, with a view to complying with the requirements set out in the Rules, transfer the shares to the IEPF account by the due date as per procedure stipulated in the Rules.

Once the shares are transferred to the IEPF, all future benefits on such shares would also be issued/ transferred in favour of the IEPF Authority. Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed/unpaid dividend amount and equity shares transferred to the IEPF.

Shareholders may note that both the unclaimed/unpaid dividend and the shares transferred to the IEPF including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back by the concerned shareholders from IEPF Authority by making an online application in the prescribed e-form IEPF 5, which is available on the website of the IEPF at www.iepf.gov.in, after obtaining the entitlement letter from the Company and thereafter sending the physical copy of the same duly signed (as per the specimen signature recorded with the Company) to the Company along with required documents enumerated in web form IEPF 5.

In case the shareholders have any query on the subject matter, they may contact the Company's RTA and/or the Company at the below mentioned address:

MUFG INTIME INDIA PVT. LTD. (Formerly Link Intime India Private Limited) C-101, 247 Park, L.B.S Marg, Vikhroli (West), Mumbai 400 083 Tel. No: (022) 49186270 E-mail: mt.helpdesk@linkintime.co.in Website: https://swayam.linkintime.co.in	SANOFI INDIA LIMITED Sanofi House, C.T.S. No 117-B, L&T Business Park, Saki Vihar Road, Powai, Mumbai 400072 Tel. No: 022-28032000 E-mail: igrcc.sil@sanofi.com
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------	---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

For Sanofi India Limited
Arjun Thakkar
 Company Secretary and
 Compliance Officer
 Membership No: A22654

Place: Mumbai
 Date: 12th March 2025

Aditya Birla Sun Life Mutual Fund

ADITYA BIRLA CAPITAL
MUTUAL FUNDS

Aditya Birla Sun Life AMC Limited (Investment Manager for Aditya Birla Sun Life Mutual Fund) Registered Office: One World Center, Tower 1, 17th Floor, Jupiter Mills, Senapati Bapat Marg, Elphinstone Road, Mumbai - 400 013. Tel: 4356 8000. Fax: 4356 6110/6111. CIN: L65991MH1994PLC080811

Record Date for Distribution

NOTICE IS HEREBY GIVEN THAT the Trustees of Aditya Birla Sun Life Mutual Fund have approved Monday, March 17, 2025*, as the Record Date for declaration of distribution under the Income Distribution cum Capital Withdrawal (IDCW) options in the following schemes, subject to availability of distributable surplus on the Record Date:

Name of the Scheme	Plans/Options	Quantum of Distribution per unit# on face value of Rs. 10/- per unit [except for Aditya Birla Sun Life Banking & PSU Debt Fund - face value of Rs. 100/- per unit]	NAV as on March 10, 2025 (Rs.)
Aditya Birla Sun Life Short Term Fund (An open ended short term debt scheme investing in instruments such that the Macaulay duration of the portfolio is between 1-3 years. A relatively high interest rate risk and moderate credit risk.)	Direct Plan - Quarterly IDCW	0.1722	10.7868
	Regular Plan - Quarterly IDCW	0.1657	10.3711
Aditya Birla Sun Life Medium Term Plan (An open ended medium - term debt scheme investing in instruments such that the Macaulay duration of the portfolio is between 3-4 years. A relatively high interest rate risk and relatively high credit risk.)	Direct Plan - Half Yearly IDCW	0.4279	14.3070
	Regular Plan - Half Yearly IDCW	0.4057	13.5159
	Direct Plan - Quarterly IDCW	0.2147	13.7263
Aditya Birla Sun Life Banking & PSU Debt Fund (An open ended debt scheme predominantly investing in debt instruments of banks, Public Sector Undertakings, Public Financial Institutions and Municipal Bonds. A relatively high interest rate risk and moderate credit risk.)	Regular Plan - Quarterly IDCW	0.2058	13.1403
	Direct Plan - Quarterly IDCW	1.6643	104.0461
Aditya Birla Sun Life Income Fund (An open ended medium term debt scheme investing in instruments such that the Macaulay duration of the portfolio is between 4 - 7 years. A relatively high interest rate risk and moderate credit risk.)	Regular Plan - Quarterly IDCW	1.6368	102.2480
	Direct Plan - Quarterly IDCW	1.6542	103.3361
Aditya Birla Sun Life Government Securities Fund (An open ended debt scheme investing in government securities across maturity. A relatively high interest rate risk and relatively low credit risk.)	Direct Plan - Quarterly IDCW	0.2300	14.3340
	Regular Plan - Quarterly IDCW	0.1945	12.0824
Aditya Birla Sun Life CRISIL IBX Gilt Apr 2029 Index Fund (An open ended Target Maturity Index Fund tracking the CRISIL IBX Gilt Index - April 2029. A relatively high interest rate risk and relatively low credit risk.)	Direct Plan - IDCW	0.1831	11.3563
	Regular Plan - IDCW	0.3484	10.7165
Aditya Birla Sun Life CRISIL IBX Gilt Index - April 2029. A relatively high interest rate risk and relatively low credit risk.)	Direct Plan - IDCW	0.3463	10.6427
	Regular Plan - IDCW	0.3463	10.6427

The NAV of the schemes, pursuant to pay out of distribution would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

*As reduced by the amount of applicable statutory levy. *or the immediately following Business Day if that day is a non-business day.

All unitholders whose names appear in the Register of Unitholders / Beneficial owners under the IDCW options of the said schemes as at the close of business hours on the Record Date shall be eligible to receive the distribution so declared.

For Aditya Birla Sun Life AMC Limited
(Investment Manager for Aditya Birla Sun Life Mutual Fund)
 Sd/-
 Authorised Signatory

Date : March 11, 2025
 Place : Mumbai

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

